

चौदाव्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीतून
स्थानिक स्वराज्य संस्थांनी (ग्रामपंचायतींनी)
करावयाचा विनियोग, त्याचे नियोजन व
संनियंत्रण.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: चौविआ-२०१५/प्र.क्र. २६ / वित्त-४

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,

तारीख: ३० ऑगस्ट, २०१९.

वाचा -

१. शासन निर्णय क्रमांक: चौविआ-२०१५/प्र.क्र.२६/ वित्त-४, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक १६/७/२०१५.
२. केंद्रीय वित्त मंत्रालयाचे पत्र क्र. १३(३२)एफएफसी/एफसीडी/२०१५-१६, दिनांक ८/१०/२०१५.
३. शासन निर्णय क्रमांक: चौविआ-२०१५/प्र.क्र.२६/ वित्त-४, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक २१/१२/२०१५.

प्रस्तावना -

चौदाव्या केंद्रिय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यात प्राप्त होणाऱ्या दि.१ एप्रिल, २०१५ ते ३१ मार्च, २०२० या कालखंडात केंद्र शासनाकडून राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी बेसिक ग्रँट व परफॉर्मन्स ग्रँट विनियोगासंदर्भात केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या उपरोक्त दि. ८ ऑक्टोबर, २०१५ च्या पत्रातील मार्गदर्शक सूचना व अटी उपरोक्त दि.२१ डिसेंबर, २०१५ च्या शासन निर्णयात समाविष्ट करावयाच्या राहून गेल्या होत्या. आता सदर पत्रातील नियोजन व संनियंत्रण याबाबतची मार्गदर्शक तत्वे/सूचना व कार्यपद्धती दि.२१ डिसेंबर, २०१५ च्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. त्यानुसार याबाबत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय -

शासन निर्णय समक्रमांक दि. २१ डिसेंबर, २०१५ मधील परिच्छेद ३ (५) मध्ये पुढील बाबी समाविष्ट करण्यात येत आहे.

१. मालमत्ता कर वसूलीसाठी सुधारणा करण्याकरिता GIS (Geographic information system) प्रणालीचा वापर करण्याकरिता येणारा खर्च १४ व्या वित्त आयोगामार्फत मिळणाऱ्या निधीतून भागविण्यात यावा.
२. मालमत्ता कर वसूलीमध्ये पुढील बाबी समाविष्ट असाव्यात.
 - i. प्रत्येक खाजगी व शासकीय मालमत्तेचे, मालमत्ता पत्रक (Property Card) तयार करावे.

- ii. त्यामध्ये सर्व नव्या व सर्व जुन्या मालमत्तेचा समावेश असावा.
- iii. सदर मालमत्तेची GIS (Geographic information system) मार्फत नोंदणी करताना, त्यावर येणारा प्रत्यक्ष व प्रशासकिय खर्च उदा. रेखांकन करण्यासाठी लागणारा चुना व रंग, त्यांची मजुरी व त्या अनुषांगीक खर्च १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१९०८३०११४५२६१३२० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने सांक्षांतिक करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रवीण जैन)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपालांचे सचिव,
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
- ३) मा. मंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव,
- ४) मा. राज्यमंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव,
- ५) सर्व जिल्हा परिषदांचे मा. अध्यक्ष,
- ६) सर्व मा. विधानसभा व विधान परिषद सदस्य,
- ७) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई,
- ८) महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा), मुंबई (पाच जादा प्रतींसह),
- ९) महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परीक्षा), नागपूर (पाच जादा प्रतींसह),
- १०) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव, वित्त विभाग/नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ११) सचिव (ग्रा.वि. व पं.रा.) यांचे स्वीय सहायक,
- १२) सर्व विभागीय आयुक्त (महसूल), विभागीय आयुक्त कार्यालय,
- १३) सर्व सह/उप सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
- १४) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- १५) संचालक, राज्य ग्रामीण विकास संस्था, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे,
- १६) संचालक, स्थानिक निधी लेखा, महाराष्ट्र राज्य, कोकण भवन, नवी मुंबई,
- १७) सर्व मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद ,

- १८) सर्व महसूल विभागाचे उप आयुक्त (विकास),
- १९) सर्व जिल्हा परिषदांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत),
- २०) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- २१) गट विकास अधिकारी (सर्व) (संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत),
- २२) वित्त विभाग (व्यय-१५/अर्थोपाय/वित्त आयोग कक्ष/अर्थसंकल्प- १७),
- २३) ग्राम विकास व जलसंधारण विभाग (सर्व कार्यासने),
- २४) निवड नस्ती (वित्त-४).